

MBh. 13,6063), सु०, सुख०.

स्वापक (vom caus. von स्वप्) adj. *schlafen machend, einschläfernd* P. 7,4,67, Vārtt. 2, Schol.

स्वापकीप्, यति = स्वापकमिच्छति ebend. Davon desid. सिद्धापकी-यिषति ebend.

स्वापतेय (von स्वपति) P. 4,4,104. gaṇa स्वागतादि zu 7,3,7. n. *eigener Besitz, Vermögen, Reichthum* AK. 2,9,90. H. 191. HALĀJ. 1,80. MBh. 1,1781. Çiç. 14,9. Spr. (II) 298. PĀRÇVANĀTHAK. 1,32 (nach AUFRECHT).

स्वापद् m. pl. N. pr. eines Volkes MĀRK. P. 57,50. vielleicht fehlerhaft für श्वापद्.

स्वापन (vom caus. von स्वप्) 1) adj. *schlafen machend, einschläfernd*: Viṣṇu MBh. 13,6999. eine mythische Waffe 5,7296. R. 1,56,7 (57,6 GORR.). — 2) m. *ein Mittel zum Einschlafen* KAUC. 36.

स्वापय् 1) caus. von स्वप्, s. das. — 2) denom. von स्व VOP. 21,16. स्वार्थि m. *ein guter Verwandter, Vertrauter* RV. 4,41,7. VĀLAKH. 5, 5. VS. 9,20. AIT. BR. 3,16.

स्वापिक n. N. pr. einer Feste RĀĀ-TAR. 7,597.

स्वापिमन् adj. *das Wort स्वापि enthaltend* AIT. BR. 3,16.

स्वापिषि m. patron. von स्वपिष् gaṇa रैवतिकादि zu P. 4,3,131. davon adj. स्वापिर्शीय ebend.

स्वाप्त (6. सु + श्राप्त) adj. 1) *sehr reichlich*: °दक्षिण MBh. 13,3175. — 2) *sehr geschickt, — zuverlässig*: Personen KĀM. NTRIS. 16,7. 8. °वचन zur Erklärung von स्वपिवात NIR. 10,7.

स्वाप्त्र (von स्वप्त्र) adj. *somnialis* BHĀG. P. 3,28,38. 4,12,4. 10,77,29. 86,45. 11,13,37.

स्वाप्यर्थ (स्व + य्र०) m. *Einkehr in sich selbst*, zur Erklärung von स्वप्त्र ÇAT. BR. 10,5,2,14. BĀDAR. 1,1,9.

स्वाभाव (स्व + य्र०) m. *eigene Nichtexistenz* NILAK. 14.

स्वाभाविक (von स्वभाव) 1) adj. (f. ई) *dem eigenen Wesen angehörig, — entsprungen, von Natur eigen, ursprünglich, natürlich, angeboren, inhärent* ĀPAST. 1,30,11. MAITREJUP. 5,1. ÇVETĀÇV. UP. 6,8. ऋतुः स्त्रीणाम् 3,46. MBh. 1,267. RAGH. 5,69. 10,80. KUMĀRAS. 6,71. Spr. (II) 5896. 6322. 7290. v. I. ÇĀṆK. zu KHĀND. UP. S. 6. 26. zu BRH. ĀR. UP. S. 11. 51. WINDISCHMANN, SANCARA 98. NILAK. 66. 259. MĀRK. P. 49,14. 53,31. 56, 23. fg. BHĀG. P. 3,25,32. 5,16,14. 6,1,53. Verz. d. Oxf. H. 89, b, 39 (wohl स्वाभाविकं zu lesen). H. 508. PAÑĀT. 66,10. 110,21. SARVADARÇANAS. 57,18. 89,9. 96,6. 130,16. fgg. Schol. zu KAP. 1,5. WILSON, SĀMKEJAK. S. 142. KULL. zu M. 1,64. KUSUM. 13,19. 21. SIDDH. K. zu P. 7,4,71. *angeboren von Krankheiten* KĀRAKA 1,30,3,1. SUÇR. 1,1,9. 4,7. 11. ÇĀRĀṆG. SĀMĀH. 1,1,5. स्वाभाविकेतर SĀH. D. 11,16. स्वाभाविकत्व n. nom. abstr. KUSUM. 17,20. fg. NILAK. 66. — 2) m. pl. Bez. einer buddhistischen Schule, die keinen Gott annimmt, sondern *Alles aus sich selbst entstehen lässt*, BURNOUR, Intr. 118. 441. fg. WILSON, Sel. Works 2,12. fg. 21. fg. 24. fgg. 363. — 3) adj. von 2): समाधि GĀVĀLĀLIT. 28.

स्वाभाव्य (von स्वभाव) 1) adj. *dem eigenen Wesen entsprungen*: Viṣṇu MBh. 13,7005. — 2) n. *Eigenartigkeit, Natürlichkeit* ÇĀNDP. 34. ÇĀṆK. zu BRH. ĀR. UP. S. 19. 137. 222. KUSUM. 13,19.

स्वामिचारिन् adj. KATHĀS. 32,55 wohl fehlerhaft für व्यभिचारिन्; vgl.

Spr. (II) 3832.

स्वामील (6. सु + श्रा०) adj. *gur schrecklich*: निशीथ MBh. 3,388.

स्वामोष्ट (स्व + य्र०) adj. *von der eigenen Person geliebt*: सस्मार् कृष्ण स्वामोष्टम् so v. a. *er gedachte seines geliebten* KR. PAÑĀT. 1,12,11.

स्वामू (6. सु + श्रा०) adj. *richtig —, reichlich vorhanden, bereit; dienstfertig*: रयि RV. 9,12,9. 10,122,3. vielleicht auch 5,6,3, falls रयि st. रयि anzunehmen wäre. इन्द्रवः 4,50,10. त्वामु ते स्वामुवः प्रुम्भत्यश्नराधसः 10,21,2. 1,151,2. स्वामुवो नृणाममवत् 7,30,4.

स्वामिक am Ende eines adj. comp. von स्वामिन् *Besitzer, Herr, Gebieter*: प्रनष्ट° M. 8,30. य्र० MBh. 13,2633. MĀRK. P. S. 657, Z. 1. बुद्धि° MBh. 14,988. — Vgl. निः°.

स्वामिकुमार m. = स्वामिन् = कुमार ein N. Skanda's KATHĀS. 2, 44. 60. 6,152. 49,239. 55,152.

स्वामिन्नङ्गिन् m. ein N. Paraçurāma's ÇĀBDAM. im ÇKDR.

स्वामिन्ननक्र m. *der Vater des Gatten, Schwäher* HĀR. 201.

स्वामिता (von स्वामिन्) f. *das Besitzer —, Gebieter —, Herrsein*: स्वामिता याति भूमेः VARĀH. BRH. S. 12,17. व्रजति शबरदस्युस्वामिताम् BRH. 11,20.

स्वामित्व (wie eben) n. dass. MBh. 13,2633. Verz. d. Oxf. H. 76,a,23. PAÑĀT. 163,14. H. 3.

स्वामिन् (von स्व) P. 5,2,126. VOP. 7,32. fg. 1) m. a) *Eigenthümer, Herr, Gebieter* (Gegens. *Untergebener, Unterthan, Diener, Knecht, Gattin*) AK. 2,6,4,32. 8,4,17. 3,1,10. TRIR. 3,3,272. H. 359. 714. an. 2, 291. MED. n. 151. HALĀJ. 2,188. 5,39. LĀTJ. 10,17,17. KĀTJ. ÇR. 1,6,9. 7,20. 8,31. 12,1,8. M. 7,167. 8,4. 5. 30. fg. 150. 173. 197. 199. 230. 233. 244. 293. 414. 9,294. MBh. 3,2364. R. 1,8,3. 4,25,7. 5,38,39. Spr. (II) 344. 1710. 2013. 2839. 5775. 7150. 7160. 7341. fgg. ÇĀK. 23,5. 11. VARĀH. BRH. S. 46,55. 50,8. 61,18. RĀĀ-TAR. 4,333. BHĀG. P. 5,14,22. 7, 10, 4. 5. DAÇAK. 61,13. SĀH. D. 431. HIT. 4, 5. 40, 11. 41,1. ed. JOHNS. 1412. 1531. VER. in LA. (III) 18, 7. 27, 3. SARVADARÇANAS. 179, 12. mit gen. oder loc. P. 2,3,39. VOP. 5,29. गवाम् oder गोषु P., Schol. सैन्यस्य R. 5,1,69. लोकस्य 6,102,9. यस्माकम् KATHĀS. 18,144. VARĀH. BRH. S. 16,5. पशुषु M. 8,229. 234. भुवि Spr. (II) 5005. स्वामी कृतश्च (so trennen wir) विषये वककच्छन्नाम् KATHĀS. 6,166. in comp. mit der Ergänzung, die ihren Accent behält, P. 6,2,17. गौ° य्र० Schol. M. 8,231. यान° 290. दिक्° VARĀH. BRH. S. 35,4. चौर° 69,27. होरा° BRH. 1,19. KATHĀS. 25,46. 36,44. सन्नधन° PAÑĀT. 24,17. तन्नगर° Z. d. d. m. G. 14,571, 21. सेनेव मुस्वामिना *ein guter Anführer* Spr. (II) 2617. — b) ein N. Kārttikeya's TRIR. 1,1,56. 3,3,272. H. 208. H. an. MED. HALĀJ. 1,19. GĀTĀDH. in Verz. d. Oxf. H. 191,a,27. JĀĀN. 1,293. Viṣṇu's und Çiva's ÇĀBDAR. im ÇKDR. GARUḌA'S ÇĀBDĀRTHAK. bei WILSON. — c) *Standbild eines Gottes*, insbes. Çiva's RĀĀ-TAR. 5,23. häufig in dieser Bed. am Ende eines comp. — d) N. pr. verschiedener Männer: der 11te Arhant der vergangenen Utsarpiṇī H. 51. = वात्स्यायन TRIR. 2,7,23. ein Lexicograph COLEBR. Misc. Ess. 2,20. 49. = तीरस्वामिन् Verz. d. Oxf. H. 113,a,38. 183,a,3. — 2) f. °नी *Herrin, Gebieterin* MBh. 4,423. KATHĀS. 12,55. गृहे 29,72. प्राणेषु, धनेषु 52,315. युष्मत्° 26,42. 81,56. — Vgl. अभिमन्यु°, अवति°, कु°, तीर°, गो°, गोविन्द°, जगत्°, जय°.